

पुस्तकाचे नाव - तारा (नाटक)

मूळ नाव - सिंबलाईन

मूळ लेखकाचे नाव - शेक्सपियर

अनुवादकाचे नाव - महाजनी विष्णु मोरेश्वर

मूळ भाषा - इंग्रजी

प्रकाशक / छापक - वैदर्भ छापखाना, अकोला

प्रकाशन वर्ष - १८८७

किंमत - १२ आणे

पृष्ठसंख्या - २०३

सारांश -

शेक्सपियरच्या मूळ नाटकाचे हे केवळ भाषांतर नाही तर रूपांतर आहे. रसिकरंजन व्हावे व भारतीय रितीस जुळून यावे याकरिता लेखकाने मूळ ग्रंथात अनेक बदल केलेले आहेत. एक राजकन्या, सावत्र आईने केलेला तिचा छळ, तिच्या लहानपणी हरवलेल्या भावांचा शोध, तिचा भासमात्र मृत्यू, पुन्हा शुद्धीत येणे, प्रियकर राजपुत्राची भेट, संकटे, त्यातून मुक्ती व शेवटी सर्व षोड अशा प्रकारची ही कथा आहे. पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे शीर्षक पानावर लेखकांची त्याच्या इतर साहित्यकृतींची नावे देऊन त्यांचे कर्ते अशी दिलेली ओळख होय. उदाहरणार्थ --- विष्णू मोरेश्वर महाजनी मोहविलसित - वल्लभानुनय - कुसुमांजलि इ. यांचे कर्ते.

शीर्षकपानाची प्रतिकृती

